

Sharda Cropchem Limited

Tel. : +91 22 66782800
FAX : +91 22 66782828 / 66782808
E-mail : office@shardaintl.com
Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W),
Mumbai - 400056, India.
www.shardacropchem.com



20th December, 2022

To,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Trading Symbol: SHARDACROP	BSE Limited Phiroze Jeejeebhoi Tower, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 538666
--	--

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement of notice related to transfer of dividend and equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund.

We hereby inform that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('said rules'), as amended from time to time, the dividend declared for the financial year ended 31st March, 2016, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund ('IEPF') on or before 27th April, 2023. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The same was published in the following newspapers today i.e. 20th December, 2022:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Request you to take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For SHARDA CROP CHEM LIMITED

JETKIN
NAVINCHAND
RA GUDHKA

Digitally signed by JETKIN NAVINCHANDRA GUDHKA
DN: cn=JETKIN NAVINCHANDRA GUDHKA, o=SHARDA CROP CHEM LIMITED,
street=AMBABEZ JIJHU APARTMENTS JIJHU
ROAD JIJHU KOLIWADA REVADESHWAR MARG 400049,
c=INDIA, email=jetkin.navinchandra.gudhka@shardacropchem.com,
serialNumber=+1.03.05a8512f3aa0ec7641ba84fd
395c918aae550a7c73728a64920616,
pseudoym=52932021027140418599,
2.5.0.0=JETKIN NAVINCHANDRA GUDHKA 143488726773
c48c734f5598a61e4f52021,
email=JETKIN NAVINCHANDRA GUDHKA, cn=JETKIN
NAVINCHANDRA GUDHKA
Date: 2022.12.20 12:41:56 +05'30'

**JETKIN GUDHKA
COMPLIANCE OFFICER**

Encl: as above

Niti Aayog Working on Road map to Push Alternative Tech for Fuel Cells

Plans to cut dependence on China, reduce cost and make India self-reliant in battery technology

Yogina.Sharma@timesgroup.com
New Delhi: The Niti Aayog is working out a policy roadmap for use of alternate technologies for fuel cells to power future vehicles in the country. The aim is to reduce dependence on China, which controls 80% of global reserves for lithium, reduce cost and make India self-reliant in battery technology. The Aayog has begun deliberations on sodium ion batteries, aluminium air batteries and zinc air batteries, a senior government official told ET.
The technology could be first introduced in commercial vehicles and two-wheelers before it is introduced for cars because of the low energy density of sodium and other ions compared to lithium ions, making the latter more powerful.
"The technology is being exami-

Eye on Future

Govt explores new technologies to replace lithium-ion
Alternate chemistry being studied include sodium ion batteries
Aluminium air and zinc air battery also under consideration
Aim is to make India self-reliant in battery technology

WHY IS IT NEEDED?

China controls 80% of lithium reserves

Wary of supply chain bottlenecks in future

HOW DOES IT FARE?
Sodium abundantly available in nature
Lithium is scarce and fast depleting
Sodium batteries 30% cheaper, charges fast
Can be discharged and transported



However, the fast depleting resources of lithium, cobalt, nickel and copper, and the fact that they are not available in abundance in the country leaves India highly dependent on imports, much like its dependence on fossil fuel imports to meet its power demand.
Compared to lithium ions, sodium is more abundantly available in nature. Its batteries are low cost and its charging time is less compared to lithium ion batteries. Further, it can be transported at zero volt compared to lithium ion batteries, which need to remain charged at all times, thus reducing the chances of explosion.
In the private sector, Reliance Industries had earlier this year bought UK-based Farcap. The company plans to build four gigafactories to drive its clean energy mission over the next few years.
Scientists at Indian Institute of Technology, Kharagpur have developed solid sodium-ion batteries and supercapacitors that can be integrated into e-cycles for rapid charging.

ED Attaches ₹907 Cr, Arrests 3 in Relation to Money Laundering by Crypto Exchanges

Our Bureau

New Delhi: The Enforcement Directorate has attached proceeds of crime worth ₹907 crore and arrested three persons in cases related to money laundering by crypto exchanges, Parliament was informed on Monday.
The Enforcement Director Finance Pankaj Chaudhary said Central GST officers have detected Goods and Services Tax (GST) evasion worth ₹67.60 crore by 12 crypto exchanges. Recovery of ₹103.37 crore, including interest and penalty, has been made.
The minister said further investigation is under process in eight cases and four cases are closed on payment of tax along with interest and penalty.
Further, in case of crypto exchange Zama Labs Pvt Ltd, known as WazirX, assets worth ₹288.68 crore have been seized from the exchange and its directors for violation of the provisions of the Foreign Exchange Management Act, Chaudhary said.
In a written reply to a question in the Lok Sabha, the minister said the Directorate of Enforcement is investigating several cases related to crypto frauds, wherein a few crypto exchanges have also been found involved in money laundering.

Rating of Road Contractors in Offing: Gadkari

Move aimed at driving out errant operators

Our Bureau

New Delhi: The government is working on rating contractors in the road transport sector to weed out errant operators, Road Transport & Highways Minister Nitin Gadkari said Monday.
He said that the rating can take into account the financial and contract execution performance over the last five years of such contractors.
"The financial and technical qualifications were very stringent earlier. This has reduced the number of players in the road sector. Then we diluted it so much that bid amounts fell 30-50%, affecting road quality," he said.
Gadkari said that the earlier system promoted cartelisation but the new system has its shortcomings as well.
"We now want to rate contractors. Our basic aim is to reduce the cost of construction and improve its quality, while also increasing the speed," he added.
Sharing contours of the plan, Gadkari said the contractor's turnover of the past five years, income tax record for the same period, Goods and Services Tax (GST) returns, contract violations, and profit loss statement can be a factor for basing the ratings. He was speaking at the launch of India's first surety bond product offered by Bajaj Alliance.
Such bonds can be used as a substitute for bank guarantees in government procurement tenders. The Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) had issued guidelines for these bonds and allowed their issuance from April 1 this year. These guidelines have listed six types of surety contracts. These contracts are being viewed as essential for meeting the infrastructure development goals.
In the Union Budget 2022-23, Finance Minister Nirmala Sitharaman had also announced that surety bonds will be accepted as a substitute for bank guarantees in government procurements.



Road Ahead

Move triggered by poor quality highway construction

Fly by night operators under scanner

Financial and contractual performance to be a parameter

Review to take into account past five years

Decision on Privatisation of PSBs After Consultation

Our Bureau

New Delhi: The government on Monday said it will take a view on privatisation of public sector banks (PSBs) after consultation with the department and the regulator concerned.
Consideration of issues related to disinvestment and decision on selection, terms and conditions, etc. in case of strategic sale is entrusted to the Cabinet committee under the Government of India (Transaction of Business) Rules, 1961, minister of state for finance Bhagwat Karad said in Lok Sabha.
"Before such consideration for decision thereon, consultation is undertaken with the ministries and departments concerned and, where necessary, with the regulator concerned," he said.
In the Union Budget for FY22, he said, government's intent to take up

privatisation of two PSBs and approval of a policy of strategic divestment of PSBs was announced.
Karad said the Gross NPAs of PSBs have declined to ₹5.40 lakh crore (Gross NPA ratio of 7.28%) as on March 31, 2022 compared with ₹9.85 lakh crore in 2018. In the last five financial years, he said, the PSBs have made an aggregate recovery of ₹4,80,111 crore from NPA accounts and upgradation of NPAs of ₹1,45,536 crore.

Realtors Seek Higher Tax Benefits for Homebuyers

Developers also seek revamp of affordable housing limit

Kalishah.Babar@timesgroup.com

Mumbai: Real estate developers are seeking an increase in tax exemption on interest paid on home loans, exemption on rental incomes, uniformity and expansion in the definition of affordable housing in the upcoming Budget for 2023-24 to help the sector witness sustained growth by supporting demand creation.
"Real estate developers body the Confederation of Real Estate Developers' Associations of India (CREDAI), has written to the finance ministry to also suggest relaxation on long-term capital gains for investments and tax exemption on investments in real estate through REITs.
With rising retail inflation and continuous repo rate hikes, resulting in higher instalments on consumer loans, there is a compelling need to hike the exist-



limit of ₹2 lakh on exemption of interest paid on home loans to at least ₹5 lakh, said the industry body. This is expected to provide extra disposable income in the hands of middle-income home-owners and attract prospective homebuyers to buy a home and thereby boost the demand.
"Our recommendations are focused on sustaining the current growth in the sector, boosting demand and exemptions for homebuyers," said Harsh Vardhan Patil, president, CREDAI. "The real estate sector can add millions of livelihoods in a short time and significantly contribute

to GDP. Continuous rate hikes may cause short-term turbulence in overall housing demand when buyers are optimistic about making decisions, adding to bayers' overall acquisition cost."
According to him, the property sector has started to see steady recovery across key markets, primarily driven by end users. However, successive repo rate hikes may have an impact on the interest-sensitive sector and the ongoing recovery. The sector's growth will directly fuel the growth of more than 256 allied and ancillary industries, thereby creating a cascading effect on job creation and economic development.
Additionally, it has also suggested that the current eligibility criteria to qualify as affordable housing needs to be revised as there have been substantial changes in the construction raw materials, labour costs and overall construction costs.

Parliament Watch

Coal Output to Hit 1 Billion Metric Tonne in FY24: Minister

India is expected to produce 1 billion metric tonnes of coal in financial year 2023-24 (April-March) as against 900 million metric tonnes envisaged for 2022-23. Coal minister Pralhad Joshi said in the Rajya Sabha on Monday. India's coal requirement will reach 1.5 billion metric tonnes by 2030, Joshi informed the Upper House. "For that, we have to scale up our production," he said. "I would like to assure the House that from 2024-25, we will cut the import of thermal coal." - Our Bureau



When print talks, the brain remembers.

That's the power of print. In addition to 70% higher recall, according to neuroscience research it's proven that print content is 29% easier to understand and more memorable than digital media. That is why, print content connects with our brain more efficiently and effectively. So, choose to read print. Choose The Times of India, India's most trusted news media brand.



GOVERNMENT OF HIMACHAL PRADESH GLOBAL INVITATION OF BIDS FOR IMPLEMENTATION OF HYDRO ELECTRIC PROJECTS IN HIMACHAL PRADESH

CORRIDGEMENT OF NOTICE INVITING PROPOSALS

In partial modification of Notice Inviting Proposals (NIP) for implementation of 25 HEPs on BOO Basis published on 08.10.2022 and corrigendum thereof on 22.11.2022, it is to inform that the last date of sale of Bid Documents, last date of submission of Bids and the date of opening of Bids are hereby extended as under:

Last Date of sale of Bid Document:	20.02.2023 upto 1700 hours (IST)
Last date of submission of Bids:	14.03.2023 upto 1400 hours (IST)
Date of opening of Bids:	14.03.2023 at 1500 hours (IST) onwards

Note: If the Last date for submission of Bids and the date of opening of bids happens to be a holiday declared by the Government of Himachal Pradesh in Shimla, the Bids will be submitted and opened on the next working day in the same manner.

The other terms & conditions of earlier published Notice Inviting Proposals on 08.10.2022 shall remain the same.

For & on behalf of the Governor of HP
Director (Energy),
Directorate of Energy, Govt. of HP,
Tel. No. +91-1772512552, Fax +91-1772512553
e-mail: cenergy98@gmail.com
Adt.No.061719/12/2022

SHARDA CROPCHEM LIMITED

Registered Office: Prime Business Park, Dastarbhaji, Jeeh Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056; Tel. No.: 022 6678 2800; Email ID: co.se@shardacorp.com; Website: www.shardacorpchem.com

TRANSFER OF DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("said rules"), as amended from time to time, and the Investor Education and Protection Fund Act, 2013, 2016, which remained undivided for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund (IEPF) on or before 27th April 2023. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The Company has sent communication to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid rules, requesting them to encash the unclaimed dividend on or before 31st January, 2023 by sending a letter under the signature to KFN Technology Limited (KFN Tech), Unit: Sharda Crochem, Limited, Salween Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nankuramuda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana, email: kfn@kfnitech.com Tel: 91-40-6716 1606. The full details of the concerned shareholders have been uploaded on the website of the Company at <http://shardacorpchem.com/unclaimed-dividend.html> whose shares are liable to be transferred to IEPF Authority as per the aforesaid Rules. If any valid claim not received by KFNtech by that date, the Company, in accordance with the aforesaid provisions of law, shall transfer such unclaimed dividend to IEPF Authority.

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed by the Company at its registered office along with requisite documents enumerated in form IEPF-5.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. KFNtech at the details mentioned above.

By order of the Board of Directors
Sd/-
Jatkin Gadhia
Company Secretary

Place: Mumbai
Date: 19th December, 2022

RBL BANK Ltd. RBL BANK LIMITED

Corporate Office: One World Centre, Tower 2B, 20th Floor, 841 Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013

E-AUCTION SALE NOTICE (UNDER SARFAESI ACT, 2002)

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSET CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("SARFAESI ACT") READ WITH PROVISIO TO RULE 8(B) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("R8")

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and/or Mortgagee that the below described immovable property mortgaged/charged (referred as "Property") to RBL Bank Ltd. ("Secured Creditor/Bank"), the physical possession of which has been taken by the Authorized Officer of the Bank under section 13(A) of the SARFAESI Act read with the Rules, as detailed hereunder, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" and "Without Recourse Basis" on January 09th, 2023, for recovery of the Bank's outstanding dues plus interest as detailed hereunder under Rules 8 and 9 of the Rules by inviting bids as per below e-auction schedule:

Brief Description of Parties, Outstanding dues and Property

Name of the Borrower and Mortgagee	Details of Property and Mortgagee	Amount as per Demand Notice	Inspection Date and Time	Reserve Price	Date and Time of e-Auction	Last Date for Receipt of Bids along with documents
JSK Distributions LLP ("Borrower and/or Mortgagee")	Residential property bearing Flat No. C/162, 16th Floor, Grand Paradi, August Kranti Marg, Mumbai: 400 026. Owned by JSK Distributions LLP	Rs. 18,65,55,052.00 (Rs. Eighteen crores Sixty-Five Lacs Fifty-Five Thousand and Fifty Two only) as on 31st October 2019 along with further interest, plus penal and other interest and amounts as per the loan and security documents till payment thereof.	03rd January 2023 from 12 noon to 3 P.M.	Reserve Price: INR 10.74 Crore EMD: INR 1,07,40,000 Bid Increase Amount: INR 5.00 Lakhs	Date of e-auction: 09th January 2023 Time of e-auction: 11AM to 1PM	On or before 06th January 2023 by 4.00 p.m.

Interested bidders may note that to the best of knowledge and information of the Authorized Officer, there are no encumbrances on the Property. Litigations pending in respect of the Property are detailed in the Tender Documents and terms and conditions of e-auction available on the website mentioned below.
However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of Property put on auction and claims rights/dues affecting the Property, prior to submitting their bid.

Terms and Conditions:

- The E-Auction Sale will be online through e-auction portal. The interested bidders are advised to go through the detailed in the Tender Documents and the terms and conditions of auction available on the website of <https://www.bankenauctions.com> and <https://www.rblbank.com/pdf-policies/news> before submitting their bids taking part in e-auction.
- It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the Property and specification before submitting the bid.
- The interested bidders shall submit their EMD details and documents through Web Portal: <https://www.bankenauctions.com> through Login ID & Password. The user ID & Password can be obtained free of cost by registering name on <https://www.bankenauctions.com> which is mandatory for bidding in e-auction. The EMD shall be payable through the following Account of RBL BANK Ltd.: Auction Proceeds Collection GL Account No 2599109900130047 (IFSC Code RATN0000990), before 4.00 PM on or before 06th January 2023.
- Interested bidders may avail support/online training on E-Auction from M/s. C1 India Pvt Ltd, Contact No: 124-4302020/12/22/3, 7291981/124/25/26. Contact Person Mr. Hareesh Gowda Mob No: 9549597555, e-mail id: hareesh.gowda@c1india.com, maharashtra@c1india.com and for any query in relation to Property, they may contact Mr. Akbar Panjwani, Contact No: 9322606573, e-mail: akbar.panjwani@rblbank.com
- The Authorized Officer of the Bank reserves the right to accept or reject any or all bids, or to postpone/cancel the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final and binding.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT AND RULES

The Borrower and Mortgagee are hereby notified to pay the aforementioned sum along with further interest, plus penal and other interest and amounts as per the loan and security documents till payment thereof before the date of E-Auction, failing which the Property will be auctioned/ sold to recover the outstanding dues.

Date: 20th December 2022
Place: Mumbai
Sd/- Mr. Akbar Panjwani
Authorized Officer
RBL Bank Ltd.

बाजार भाव
सोने ६५४.२४८
चांदी ६६.८८६९
संसेक्स ६९,८०६.९९
निफ्टी १८,४१०.४५

मुदतठेवीचे व्याज वाढले
पीएनबी, युको, आयडीएफसी फर्स्ट आदी बँका देणार अधिक व्याज

पंजाब नॅशनल बँक, युको बँक, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक
६६६ दिवसांनी मुदतठेवी असलेल्या डेबिटींग बँकांक व्याज वाढवणे...

बांगलादेश, आफ्रिका
समवेत रुपयात व्यापार?

देशातील बँकांनी यशस्वीरित्या रुपयात व्यापार करण्यासाठी आपापसांत सहकार्य करणे...

रुपया वधारला
सहा पैशांनी

८० पैशांचा पावसाळी उतारव. दिवसभरात तो ८२.५० आणि ८२.८० या मध्ये गेला. बाजार वेळ सुरु झाल्यावर तो ८२.५० वर स्थिर राहिला...

स्वस्तात करा सोनेखरेदी

अर्थिक वर्ष २०२२-२३साठी सोने खरेदी करायची सोय सरकारने घेतली आहे. यानुसार २२ दिवसांपर्यंत सोने खरेदी करता येईल...

संसेक्स, निफ्टी एक टक्का वधारले

बँकिंग, तेल व एफएमसीजी समभागाना मागणी
संसेक्स १९,९८६.९९ वर बंद झाला. निफ्टी १८,४१०.४५ वर बंद झाला...

निवडणुकांसाठी 'पुरुवणी तरतूद'

पुरुवणी मागण्याची विधानगणिता यादी
नागरिकांक २२ दिवसांपर्यंत पुरुवणी मागण्याची सोय सरकारने घेतली आहे...

नववर्षात शेतकऱ्यांचे आंदोलन

राजस्थान 50 जिंका
पहिले बक्षीस 20 लाख
द्वि दिनांक: 22-12-2022

कान दुखतोय? कान वाहतोय? कानातून पू येतोय?

YANKONA
कान व दातदुखीवर उपयुक्त आयुर्वेदिक तेल
कानासोबत कान हळुवार स्वच्छ करा...

‘भारत-चीन सीमेवर सैन्य कोणी पाठवले?’

भारत-चीन सीमेवर सैन्य कोणी पाठवले?
भारत-चीन सीमेवर सैन्य कोणी पाठवले?
भारत-चीन सीमेवर सैन्य कोणी पाठवले?

बोगस डॉक्टरमुळे बाळाचा मृत्यू

बोगस डॉक्टरमुळे बाळाचा मृत्यू
नऊवें अंशपूर्ण अन्न सणातून काढून घेण्याची शिफारस करणारे डॉक्टर...

महारेण कार्यालयात मध्यस्थानां रोखणार

महारेण कार्यालयात मध्यस्थानां रोखणार
आणि काढण्याची पूर्तता होण्यात येईल...

INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION (ISRO)
ISRO CENTRALISED RECRUITMENT BOARD (ICRB)
सहायक, कनिष्ठ वैयक्तिक सहायक, प्रारंभ श्रेणी लिपिक एवं आयुर्विज्ञान कक्षा कर्मी...

शारदा क्रायिकेम लिमिटेड
शारदा क्रायिकेम लिमिटेड
शारदा क्रायिकेम लिमिटेड